

आदिवासी मुलींचे शासकीय वसतीगृह
धारणी, जि. अमरावती येथील इमारत
दुरुस्तीस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग,
शासन निर्णय क्रमांक : आवगृ -२०१२/प्र.क्र.६३/का.१२
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
दिनांक : २७ मार्च, २०१२.

वाचा :- आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांचे पत्र क्र.शावगृदु -२०१०/प्र.क्र.१०/का.८(३),
दिनांक १.३.२०११.

प्रस्तावना : आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यानी उपरोक्त पत्रान्वये धारणी, जि. अमरावती येथील आदिवासी मुलींच्या शासकीय वसतीगृह इमारत दुरुस्तीच्या रु ४३,५२,८००/- इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.

शासन निर्णय : आदिवासी मुलींचे शासकीय वसतीगृह धारणी, जि. अमरावती येथील इमारत दुरुस्तीच्या रु ४३,०४,९७०/- (रु. त्रेचाळीस लाख चार हजार नऊशे सत्तर फक्त) इतक्या रकमेस खाली नमूद केलेल्या क्र.१.१ ते १.७ वरील अटी व शर्तीच्या अधिन राहून खालीलप्रमाणे प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.

अ.क्र.	वसतीगृहाचे नाव	कामांचा तपशील	अंदाजपत्रकीय रक्कम रुपये
१.	आदिवासी मुलींचे शासकीय वसतीगृह धारणी, जि. अमरावती	इमारत दुरुस्ती	४३,०४,९७०/-
		एकूण	४३,०४,९७०/-


- १.१ अंदाजपत्रकातील मंजूर तपशीलाप्रमाणेच दुरुस्तीचे काम करावे.
- १.२ दुरुस्तीचे कामे ६ महिन्यात पुर्ण करण्यात यावीत.
- १.३ दर महिन्यास दुरुस्तीच्या कामाचा प्रगती व खर्चाचा अहवाल सादर करणे व शेवटी कार्यपुर्ती अहवाल सादर करण्यात यावा.
- १.४ वेळोवेळी उपभोक्ता कार्यालयाच्या मागणीप्रमाणे त्या त्या वेळी खर्चाचे उपयोगिता प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे.
- १.५ कोणत्याही परिस्थितीत दुरुस्तीचे काम अर्धवट सोडता येणार नाही. अन्यथा कंत्राटदाराकडून दुरुस्तीचा खर्च वसूल करण्यात यावा व अन्य कंत्राटदार नेमून दुरुस्तीचे काम पूर्ण करून घेणे बंधनकारक आहे.
- १.६ मंजूर निधीच्या मर्यादेत काम पूर्ण करणे अनिवार्य राहिल, वाढीव निधी देय राहणार नाही.
- १.७ दुरुस्ती पूर्वीचे व नंतरचे फोटो सादर करणे आवश्यक आहे.

२. याबाबतचा खर्च मंजूर तरतुदीतून भागविण्यात यावा.

३. सदर शासन निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र. १४३/इमा-२, दिनांक १९.३.२०१२ अन्वये प्राप्त सहमतीनुसार आणि शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक-विअप्र-१०.०८/प्र.क्र.७०/२००८/विनियम, दिनांक १५.५.२००९ मधील भाग पहिला, उपविभाग-पाच अनुक्रमांक-१ नियम १३४ अनुसार प्रशासकीय विभागांना प्रत्यार्पित केलेल्या अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक २०१२०३२७१३४९५१३५१००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,


(डॉ. रमेशचंद्र सागर)
प्रधान सचिव

प्रति,

महालेखापाल (लेखापरिक्षा), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर.

महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर.

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.

अपर आयुक्त, आदिवासी विकास, अमरावती.

अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ (विशेष प्रकल्प), अमरावती.

कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अचलपूर.

विभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, धारणी.

जिल्हा कोषागार अधिकारी, अमरावती.

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धारणी, जि. अमरावती.

सह सचिव/उप सचिव, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.

आदिवासी विकास विभाग, (कार्यासन ६), मंत्रालय, मुंबई.

निवड नस्ती (का.१२)